

जबाबदार, गतिमान, प्रतिसादशिल व  
लोकाभिमुख पंचायत राज व्यवस्थेसाठी  
“ग्रामस्थांची सनद ”

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक - सनद २०११/प्र.क्र.५१/पं.रा. ५  
बांधकाम भवन, २५ मझबान रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१  
तारीख: ३० एप्रिल, २०१३

**वाचा**

शासन निर्णय क्रमांक : सनद २००६/प्र क्र. १८ /पं.रा. ५ दि. १० मार्च २००६

**प्रस्तावना**

पंचायत राज संस्थामार्फत ग्रामस्थांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावून योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता आणणे, प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख करणे, यासाठी या विभागाच्या दि. १० मार्च २००६ च्या शासन निर्णयद्वारे “ पारदर्शी पंचायत राज प्रशासन ” ही नागरिकांची सनद म्हणून प्रसिध्द करण्यात आलेली आहे, सध्याची सनद प्रसिध्द करून झालेला कालावधी, सनदेत सुधारणा करण्याची आवश्यकता, तसेच ग्रामस्थांना सुटसुटीत सनद देण्याचा प्रयत्न याबाबी विचारात घेऊन सध्याची “ पारदर्शी पंचायत राज प्रशासन ” ही नागरिकांची सनद सुधारीत करणे आवश्यक आहे.

**शासन निर्णय**

सध्याची सनद प्रसिध्द करून झालेला कालावधी, सनदेत सुधारणा करण्याची आवश्यकता व गठित करण्यात आलेल्या समितीने नविन ग्रामस्थांच्या सनदेस दिलेली मान्यता या बाबी विचारात घेऊन, वरील संदर्भाकित शासन निर्णय दि. १० मार्च २००६ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली सध्याची “ पारदर्शी पंचायत राज प्रशासन ” ही नागरिकांची सनद अधिक्रमित करून नविन ग्रामस्थांची सनद प्रसिध्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्व ग्रामस्थाना पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख व प्रतिसादशिल प्रशासनाद्वारे जबाबदारीने सेवा पुरविणे ही पंचायती राज संस्थांची जबाबदारी आहे, जनतेला स्वतःच्या हक्काची जाणीव होणे व कर्तव्याची जाणीव करून देणे , पंचायत राज संस्थेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवेचा दर्जा राखण्यासाठी पंचायत राज संस्थेमार्फत काम करणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे , त्यानुसार अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, सेवा पुरविण्याचे स्तर निश्चित करून ग्रामस्थाना सेवा पुरविण्यामध्ये विलंब झाला अथवा अधिकारी/ कर्मचाऱ्याकडून योग्य

प्रतिसाद मिळाला नाही तर याबाबत ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागावी याबाबत निश्चित स्तर ठरविण्यात आलेले आहे,

पंचायत राज संस्थामार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना, त्या-त्या योजनांबाबत गाव, तालुका व जिल्हास्तरावर जबाबदार असलेले अधिकारी/कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सांविधानिक जबाबदाऱ्या, याबाबतची माहिती ग्रामस्थाना व्हावी, यासाठी ग्रामस्थांच्या सनदेमध्ये खालील परिशिष्टाचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांनी त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

#### **परिशिष्ट १ :**

##### **ग्राम विकास विभागाची (मंत्रालय स्तर) संरचना व उद्दिष्टे**

ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती होणे व आवश्यक सेवा तातडीने मिळणे गरजेचे आहे, वरील सेवांची अंमलबजावणी होणाऱ्या दृष्टीने मंत्रालयीन स्तरावरची संरचना ग्रामस्थांना माहित असणे आवश्यक असल्याने, याबाबतचा सर्व तपशिल परिशिष्ट १ व प्रपत्र १ मध्ये देण्यात आलेला आहे. तसेच ग्रामविकास विभागाच्या संरचनेबाबतचा मा. मंत्री ग्रामविकास ते ग्रामपंचायत याबाबतचा स्वतंत्र धावता तक्ता सोबत देण्यात आलेला आहे.

#### **परिशिष्ट २ :**

##### **पंचायत राज संस्थांची योजनाविषयक जबाबदारी**

पंचायत राज संस्थांच्या स्व उत्पन्नाच्या योजना, राज्य शासनाने हस्तांतरीत केलेल्या योजना, अभिकरण तत्वावर राबविण्यात येणाऱ्या योजना व केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा समावेश या परिशिष्टात करण्यात आलेला आहे, तसेच साधारणतः योजना अंमलबजावणीसाठी ग्राम, तालुका, उपविभाग व जिल्हास्तरावर कोणाची जबाबदारी आहे हे निश्चित करण्यात आलेले आहे.

#### **परिशिष्ट ३ :**

##### **पंचायत राज संस्थांची सांविधानिक जबाबदारी**

पंचायत राज संस्थामार्फत ग्रामस्थांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची कामे, ग्रामसेवकांची कामे, सरपंचाची कर्तव्ये आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदांची सांविधानिक जबाबदारी याबाबतचा सविस्तर तपशिल सदर परिशिष्टामध्ये देण्यात आलेला आहे.

#### **परिशिष्ट ४ :**

##### **ग्रामिण विकास योजना प्रगतीदर्शक फलक**

पंचायत राज संस्थामधील महत्वाच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात फलकावर नमुद करण्यासाठी विहित केलेल्या नमुन्यांचा या परिशिष्टात समावेश करण्यात आलेला आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०४३०११५१७२३२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( एस. एस. संघु )

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव
- २) मा. उप मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव
- ३) मा. मंत्री/राज्यमंत्री खाजगी सचिव
- ४) मा. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन
- ५) विभागीय आयुक्त ( सर्व )
- ६) जिल्हाधिकारी ( सर्व )
- ७) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ( सर्व )
- ८) प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा ( सर्व )
- ९) सर्व मंत्रालयीन विभाग
- १०) सह सचिव/ उप सचिव(सर्व)/ अवर सचिव (सर्व) ग्राम विकास व जलसंधारण विभाग
- ११) सर्व कार्यासन अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग
- १२) निवड नस्ती

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सुचीत करण्यात येते की सदर ग्रामस्थांच्या सनदेची जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर योग्य प्रकारे अंमलबजावणीची जबाबदारी ही त्यांची राहिल.